

THĀS. 4, 97. 70, 19 (सत्र<sup>०</sup> zu lesen). 104, 24. Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 539, 13. f. °चारिणी KATHĀS. 29, 52. गतिं गहूतमो दृष्ट्वा वेग-सत्रक्षचारिणीम् so v. a. wetteifernd 18, 89. — Vgl. सात्रक्षचारिणः.

सत्राक्षणा (2. स + ब्रा<sup>०</sup>) adj. *samt Brahmanen*: देवाः AV. 12, 4, 10. 53. सत्रं nach MAHĀBH., eber सर्वं f. etwa Speisebrei (des Magens), welche Bed. MAHĀBH. irrig für उवध्य annimmt. VS. 19, 84. TBR. 2, 6, 4, 2 schreibt सत्रुवम्, nach dem Comm. adj. von (Athmungs-) Geräusch (ब्रुव) begleitet. Eher wäre in diesem Falle crepitans (von Blähung) zu verstehen.

सत्र = सत्रु; vgl. प्रसभम्.

सत्र s. unter सभा.

सभक्तिकम् (von 2. स + भक्ति) adv. *liebevoll* ÇUK. in LA. (III) 34, 19.

सभत्त (2. स + भत्त) adj. *Mitesser, Tischgenosse*: यथासभत्तम् je mit dem betreffenden Mitesser ÂÇV. ÇR. 5, 6, 19.

सभय (2. स + भय) adj. (f. स्त्री) von Angst —, von Furcht ergriffen, erschrocken KATHĀS. 10, 157. 17, 67. 22, 254. PAÑĀT. 45, 8. श्राम्तापरार्ध<sup>०</sup> sich fürchtend vor KATHĀS. 18, 224. सभयम् adv. R. 1, 64, 4. KATHĀS. 26, 217. Hir. 18, 12. 39, 8.

सभरस (2. स + भ<sup>०</sup>; vgl. भर<sup>२</sup> e) adj. etwa *zusammenklingend*, — stimmend: die Marut RV. 5, 54, 10. VS. 17, 81. 84. गिरा च श्रुष्टिः सभरा श्रुतः wenn mit unserer Bitte die Gewährung stimmt RV. 10, 101, 3.

सभर्तृका (von 2. स + भर्तृ) adj. f. *einen Gatten (am Leben) habend* AK. 2, 6, 1, 12.

सभत्र (2. स + भव) adj. *nebst Bhava (Çiva)* Bhaç. P. 8, 23, 3.

सभस्मन् (2. स + भस्मन्) adj. *sahsmantidiva: mit Asche bestrichene Brahmanen*, Bez. der Paçupata oder Çiva'itischen Mönche VARĀH. BRH. S. 60, 19; vgl. HIOUEN-TSANG 1, 124.

सभा<sup>१</sup> f. ein öffentliches oder Gemeindehaus, Halle für Versammlungen, insbes. Spielhaus; *Versammlung, Gesellschaft; Hof eines Fürsten, Gerichtshof* AK. 2, 2, 5. 7, 14. 3, 4, 14, 73. 22, 140. TRIK. 3, 3, 291. H. 481. 990. an. 2, 313. fg. MED. bh. 9. HALĀJ. 4, 60. 5, 35. बृहद्वा वयं उच्यते सभासु RV. 6, 28, 6. चन्द्रो याति सभामुपे 8, 4, 9. सभामैति कितवः 10, 34, 6. AV. 5, 31, 6. ग्रामाः, शरण्यम्, सभाः 12, 1, 56. VS. 3, 45. 16, 24. 20, 17. पृश्वो ब्राह्मणस्य सभा TS. 1, 7, 6, 7. यत्सभायां विजयति TBR. 1, 1, 10, 6. ÇAT. Br. 2, 3, 2, 3. 5, 3, 4, 10. ÇĀÑEH. Br. 7, 9. सभाः समाज्ञाश्च ÂPAST. 1, 32, 19. südlich von der Stadt 2, 25, 5. in der Mitte ein Spieltisch 12. *Gesellschaftsraum im Wohnhaus* AV. 8, 10, 5. TBR. 1, 1, 10, 3. तस्य सभायामुत्तानो निपद्ये TS. 3, 4, 9, 6. सभानामुपस्तरणानि KAUC. 11. 17. LĀTJ. 3, 5, 22. प्रज्ञापते: सभा वेष्टम प्रपथे KHĀND. UP. 8, 14. संसत्सु च सभासु च MBH. 3, 15787. सभा क्रियताम् 2, 9. fgg. 5, 179. fgg. इत्वाकुनाथस्य R. 2, 81, 9. 5, 89, 6. fgg. दैत्येन्द्रस्य MBH. 3, 15834. RAGH. 17, 27. Spr. (II) 4025. KATHĀS. 29, 13. RĀĠA-TAR. 2, 127. 159 (सभासरे bei Tr. zu lesen). 3, 377. 4, 223. 8, 33. 391. 417. PAÑĀT. 1, 4, 66. HALĀJ. 4, 93. °प्रवेशन *Gerichtshof* PĀR. GRHJ. 3, 13. M. 7, 145. 8, 1. 10. 11. 79. 95. R. 2, 67, 1. Spr. (II) 1293. 3136. 6838. सभासीन (राज्ञन् RĀĠA-TAR. 4, 82. सभास्थानस्य 3, 129. सभापविष्ट PAÑĀT. 223, 13. VER. in LA. (III) 28, 14. सभावसरे 16, 9. सभायां चक्रिरे कथाः in *Gesellschaft* R. 2, 69, 3. सभा समग्रा परितुष्यते वियम् R. GORR. 2, 88, 28. जिता सभा वस्त्रवता Spr. (II) 2413. वाचः सभायो-

ग्याः 2556. विषं सभा दरिद्रस्य 2836, v. 1. सभा पण्डितैः (भाति) 3543. सभा कारयति 3619. न शोभते सभामध्ये 4800. 6270. सभासरे 6401. KATHĀS. 46, 164. Bhaç. P. 3, 1, 7. सभा कृत्वा Hir. 93, 3. Asyl, *Zufluchtsort für Reisende* M. 9, 264. MBH. 3, 2336. fg. 13, 1671. R. 1, 5, 13 (14 GORR.). MĀRK. P. 14, 65. Bhaç. P. 10, 41, 21. *Vorhalle in einem Tempel* WILSON, Sel. Works 1, 189. मक्षा<sup>०</sup> eine grosse Halle (wo gespeist wird) KATHĀS. 45, 227. in comp. mit dem Namen eines Gottes oder Fürsten so v. a. *Palast, Hof*: धनाद्यत्<sup>०</sup> R. 5, 89, 7. पृष्यमित्र<sup>०</sup>, चन्द्रगुप्त<sup>०</sup> MAHĀBH. ed. BAL-LANT. 758. in comp. mit einem im pl. gedachten Worte *Versammlung* —, *Gesellschaft* von: मन्त्रिसभासरे RĀĠA-TAR. 6, 261. युवति<sup>०</sup> Gtr. 9, 5. विद्वानसभामध्ये Spr. (II) 6108. साधु<sup>०</sup> 5717, v. 1. Bhaç. P. 7, 11, 1. वृद्ध<sup>०</sup> 5, 12, 7 (pl.). असत्सभा 1, 8, 24. पण्डितसभा कारितवान् Hir. 7, 12. शिष्ट-सभा कृत्वा 100, 15. in diesen Verbindungen nach den Grammatikern häufig n. P. 2, 4, 23. fg. AK. 3, 6, 2, 26. fg. das vorangehende Wort hat den Ton auf der letzten Silbe P. 6, 2, 98. गोपालसभ, स्वैरीसभ Schol. — एकसभै ÇAT. Br. 14, 9, 2, 9. असभै in die *Gesellschaft* nicht gehörig TS. 1, 7, 6, 7. — Sabhā und Samiti als Töchter des Praçāpati AV. 7, 12, 12. — Vgl. देव<sup>०</sup>, नृपसभ (auch Verz. d. Oxf. H. 193, a, 16), ब्रह्मसभा, मध्येसभम्, मनुष्यसभा, यमसभ und °सभा, राजसभा (füge Hof eines Fürsten und Spr. (II) 2077. 2960. KATHĀS. 102, 146 hinzu).

सभाकार m. *Erbauer einer Halle* u. s. w. MBH. 3, 185. R. GORR. 2, 87, 3.

सभात्त m. N. pr. eines Mannes HARIV. 2079. 5252.

1. सभाग<sup>१</sup> (सभा + 1. ग) adj. in die *Versammlung* —, in den *Rath gehend*: श्रव्यस्य राजानः सभागा श्रागच्छति ÇAT. Br. 3, 3, 4, 14. KHĀND. UP. 5, 3, 6. — Vgl. सभाचर.

2. सभाग (2. स + भाग) adj. *einen Antheil habend*: s. सभाग्य.

सभाग्य (von 2. सभाग), °यति etwa *mittheilen*: यत्सभाग्यति दृष्टिणाः सभागयति AV. 9, 6, 54.

सभागृह n. *Versammlungshalle* Verz. d. Oxf. H. 28, b, 17.

सभाग्य (2. स + भा<sup>०</sup>) adj. (f. स्त्री) *glücklich* (von Personen) HARIV. 5754. R. GORR. 2, 83, 13. 5, 68, 33. MĀRK. P. 21, 59.

सभाचर<sup>१</sup> adj. = 1. सभाग VS. 30, 6.

1. सभाज्ञ (von सभाज्ञ<sup>१</sup>) n. *das Erweisen einer Ehre, einer Aufmerksamkeit* AK. 3, 3, 7. H. 731. HALĀJ. 4, 21. R. 2, 57, 2. RAGH. 13, 43. 14, 18. सभाज्ञानात्तराणि पातयिष्यामि (सभाज्ञानानि यात<sup>०</sup> ed. TULLB. 74, 9) MĀLAV. ed. Bomb. 113, 4. 5. MĀRK. P. 110, 13 (wo सभाज्ञानमिष्यते st. सभाज्ञानयिष्यते zu lesen ist). Verz. d. Oxf. H. 61, b, 8 v. u. 173, b, 3 v. u.

2. सभाज्ञ (2. स + भा<sup>०</sup>) adj. *reichlich mit Gefässen versehen*: गृह MBH. 4, 382. मक्षाज्ञ ed. Bomb.

सभाज्ञ<sup>१</sup> (denom. von 2. स + भा<sup>०</sup>), °यति Dhātup. 35, 35 (प्रीतिदर्शनयोः; सेवन st. दर्शन v. 1.) Jmd (acc.) *eine Ehre* —, *eine Aufmerksamkeit erweisen*: °यति R. 3, 35, 107. °यन्त् partic. 106. 4, 29, 27. UTTARAR. 82, 2 (103, 5). KATHĀS. 46, 25 (स भा<sup>०</sup> gedr.). °य imperat. MBH. 12, 10539. °यत् imperf. 3, 13327. °यामास Bhaç. P. 10, 48, 3. med. °यत्ते (am Ende eines Çloka) MBH. 3, 1718. °यसे MĀRK. P. 110, 13. 18. °येथास् MBH. 5, 645. °यत् imperf. 2, 1618. absol. °यित्वा R. 3, 35, 98. Bhaç. P. 10, 32, 15. 70, 34. सभाज्ञ्य MBH. 1, 3277. KATHĀS. 62, 8. °यितुम् MBH. 8, 3589. MĀLAV. ed. Bomb. 113, 2. partic. pass. सभाज्ञ्यमान MBH. 1, 3412. 4, 2213. 14, 2673 (nach der